

**FIRST INFORMATION REPORT**

(Under Section 173 B.N.S.S)

प्रथम खबर अहवाल

(कलम बी एन एस एस १७३ च्या अंतर्गत)

**1. District (जिल्हा):** ठाणे शहर **P.S.(ठाणे):** डायघर  
**FIR No.(प्रथम खबर क्र.):** 1608 **Year (वर्ष):** 2024  
**Date and Time of FIR (प्र. ख. दिनांक आणि वेळ):** 11/11/2024 18:27

2.	S.No. (अ.क्र.)	Acts (अधिनियम)	Sections (कलम)
	1	भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023	118(1)
	2	भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023	115(2)
	3	भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023	352
	4	भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023	351(2)

**3. (a) Occurrence of offence (गुन्ह्याची घटना):**

**1. Day(दिवस):** सोमवार **Date From (दिनांक पासून):** 11/11/2024  
**Time Period** पहर 3 **Date To ( दिनांक पर्यंत):** 11/11/2024  
**(कालावधी):** **Time From (वेळेपासून):** 08:45 बजे  
**Time To (वेळेपर्यंत):** 08:45 बजे

**(b) Information received at P.S. (माहिती मिळालेले पोलीस ठाणे):**

**Date (दिनांक ):** 11/11/2024 **Time (वेळ):** 17:40 बजे

**(c) General Diary Reference (रोजनामचा संदर्भ ):**

**Entry No. (नोंद क्र.):** 036  
**Date & Time (दिनांक आणि वेळ):** 11/11/2024 18:15 बजे

**4. Type of Information (माहितीचा प्रकार):** Oral

**5. Place of Occurrence (घटनास्थळ):**

**1.(a) Direction and distance from P.S.(पोलीस ठाण्यापासून दिशा व अंतर):**

पूर्व, 3 किमी **Beat No. (बिट क्र.):**

**(b) Address (पत्ता):** पडलेगाव जवळील, बसस्टपवर, ताजिठाणे

**(c) In case, outside the limit of this Police Station, then**

**(या पोलीस ठाण्याच्या हद्दीबाहेर असल्यास):**

**Name of P.S.(पोलीस ठाण्याचे नाव):**

**District(State) (जिल्हा(राज्य)):**

**6. Complainant / Informant (तक्रारदार/माहिती देणारा):**(a) **Name (नाव):** शांताराम हेरिआ मोगाविरा(b) **Father's/Husband's Name (वडील / पती चे नाव) :**(c) **Date/Year of Birth (जन्म तारीख/वर्ष):** 1974(d) **Nationality (राष्ट्रीयत्व):** भारत(e) **UID No. (यु.आय.डी. क्र.):**(f) **Passport No. (पारपत्र क्र.):****Date of Issue (दिल्याची तारीख):****Place of Issue (दिल्याचे ठिकाण):**(g) **ID details (Ration Card, Voter ID Card, Passport, UID No., Driving License, PAN) ओळखपत्र विवरण (राशन कार्ड, मतदाता कार्ड, पासपोर्ट, यूआईडी सं., ड्राइविंग लाइसेंस, पॅन कार्ड)**

S.No. (अ.क्र.)	ID Type (ओळखपत्राचा प्रकार)	ID Number (ओळखपत्राचा क्रमांक)
1		

(h) **Address (पत्ता):**

S.No. (अ.क्र.)	Address Type (पत्त्याचा प्रकार)	Address (पत्ता)
1	वर्तमान पत्ता	कल्याण, ठाणे, ई/803, कासारिओ लोढा, पवार पब्लीक स्कुलजवळ, कल्याण शिळ रोड, डोंबिवली पुर्व, डायघर, ठाणे शहर, महाराष्ट्र, भारत
2	स्थायी पत्ता	कल्याण, ठाणे, ई/803, कासारिओ लोढा, पवार पब्लीक स्कुलजवळ, कल्याण शिळ रोड, डोंबिवली पुर्व, डायघर, ठाणे शहर, महाराष्ट्र, भारत

(i) **Occupation (व्यवसाय):**(j) **Phone number (फोन नं.):****Mobile (मोबाइल नं.):** 91-9137171387**7. Details of known/suspected/unknown accused with full particulars (माहीत असलेल्या / संशयीत/अनोळखी आरोपीचा संपूर्ण पत्ता):**

S.No. (अ.क्र.)	Name (नाव)	Alias (उर्फनाव)	Relative's Name (नातेवाईकाचे नाव)	Present Address (वर्तमान पत्ता)
1	अनोळखी 1			
2	अनोळखी 2			
3	अनोळखी 3			

**8. Reasons for delay in reporting by the complainant/informant (तक्रारदार/माहिती देणा-याकडून तक्रार करण्यातील विलंबाची कारणे):****9. Particulars of properties of interest (संबंधीत मालमत्तेचा तपशील):**

S.No. (अ.क्र.)	Property Category (मालमत्ता वर्ग)	Property Type (मालमत्ता प्रकार)	Description (वर्णन)	Value(In Rs/-) (मुल्य (रु.
-------------------	--------------------------------------	------------------------------------	---------------------	-------------------------------

**10 Total value of property (In Rs/-)**

(चोरीस गेलेल्या मालमत्तेचे एकूण मुल्य (रु. मध्ये)):

**11. Inquest Report / U.D. case No., if any**

(इन्क्वेस्ट अहवाल/ अकस्मात मृत्यु प्रकरण क्र., जर असल्यास):

S.No. (अ.क्र.)	UIDB Number (यु.आय.डी.बी.क्र.)
-------------------	-----------------------------------

**12. First Information contents (प्रथम खबर हकीकत ):**

जबाब दिनांक 11/11/2024

श्री.शांताराम हेरिआ मोगाविरा, वय 50 वर्ष, व्यवसाय-केटरिंग, रा.ठी. ई/803, कासारिओ लोढा, पवार पब्लीक स्कुलजवळ, कल्याण शिळ रोड, डोंबिवली पुर्व, कल्याण, ठाणे. मो.नं. 9137171387. समक्ष पोलीस ठाण्यात येवुन जबाब देतो की,

मी वरिलप्रमाणे असुन वर नमुद पत्यावर कुटुंबियांसह रहावयास असुन माझा चांदिवली, पवई, मुंबई येथे केटरिंगचा व्यवसाय असुन त्यातुन प्राप्त उत्पन्नावर आमच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालतो. मी माझ्या कामाच्या ठिकाणी जाण्याकरिता बस किंवा मिळेल ते पॅअरिंग वाहन पकडतो व घनसोली येथुन पवईला जातो.

दिनांक 11/11/2024 रोजी सकाळी 08.30 वा च्या सुमारास मी नेहमीप्रमाण लोढा बस स्टॉपवर आलो. तेव्हा एक रिक्शाचालक अंदाजे वय 45 वर्ष हा घनसोलीसाठी आवाज देत असल्याने मी सदर त्याच्या रिक्शात बसलो. त्यावेळी त्याने त्याच्या रिक्शात त्याच्या बाजुस एकाला बसवले होते व आम्ही 03 प्रवासी मागे बसलो होतो. अंदाजे सकाळी 08.45 वा च्या सुमारास रिक्शा पडलेगाव बसस्टॉप जवळ आली असता सदर रिक्शावाल्याने पुन्हा घनसोली असे ओरडुन प्रवासी घेवु लागला. तेव्हा मी त्यास अजुन किती प्रवासी घेतो याबाबत बोललो असता त्याने मला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तेव्हा सदर रिक्शाचालकास एक महिला प्रवासी घनसोलीसाठी मिळाल्याने त्याने मला समोर बसण्यास सांगुन त्या महिलेला मागे बस असे बोलला. तेव्हा मी पुढे बसण्यास नकार दिला असता सदर रिक्शाचालक रिक्शातुन खाली उतरुन मला मारहाण करण्याची धमकी देवु लागला. तेव्हा मीही रिक्शातुन खाली उतरुन त्यास शांत राहण्यास सांगत असताना त्याने कोणालातरी फोन लावला. त्यानंतर आमची बोलाचाली चालु असताना 4-5 मिनिटांमध्येच आम्ही उभा असलेल्या जागी दोन अनोळखी इसम वय अंदाजे 24 ते 30 वर्ष हे आले. तेव्हा सदर रिक्शावाल्याने मीच त्याच्यासोबत वाद घलत आहे असे त्यांना सांगितले व सदरवरुन त्या दोघा इसमांनी माझे काहिहि एकुन न घेता मला शिवीगाळ करुन हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. तेव्हा सदर रिक्शावाल्यानेही त्यांच्यासोबत मला मारहाण केली. तसेच बसस्टॉपवर मागील बाजुस पडलेल्या लोखंडी रॉड किंवा लाकडी बांबुने माझ्या डोक्यात जोरात फटका मारला असता माझ्या डोक्यातुन रक्तस्राव होवु लागला. तेव्हा मला मारहाण करणारे तिघे तेथुन पळुन गेले त्यावेळी मी सदर रिक्शाचा नंबर पाहिला असता तो मला एम.एच.03, --4352 असा असल्याचे दिसले परंतु मधील सिरीअल नंबर मला समजला नाही. त्यानंतर मी माझा मित्र प्रभाकर भोईर वय 47 वर्ष यांना फोनकरुन बोलावुन घेतले व त्यांच्यासोबत जिवदानी रुग्णालय, देसाईनाका, ठाणे येथे औशधोपचारकामी गेलो. तरी सदर ठिकाणी माझेवर दवाउपचार झाल्यानंतर तक्रार देण्यास पोलीस ठाण्यात आलो आहे.

तरी दिनांक 11/11/2024 रोजी सकाळी 08.45 वा च्या सुमारास मी पडलेगाव जवळील बसस्टॉपवर, ता.जि. ठाणे येथे एम.एच.03, --4352 या रिक्शामध्ये बसलो होतो. तेव्हा सदर रिक्शाचा अनोळखी रिक्शाचालक वय अं. 45 वर्ष याने माझेसोबत रिक्शात जास्त प्रवासी का बसवुन देत नाही या कारणावरुन वाद घातला. तसेच त्याने त्याच्या दोन साथिदारांना ( वय अंदाजे 24 ते 30 वर्षे दरम्यान ) सदर ठिकाणी बोलावुन त्यांच्याशी संगणमत करुन मला शिवीगाळ, दमदाटी व हाताने मारहाण केली. तसेच सदर रिक्शाचालकाने माझ्या डोक्यात लोखंडी रॉड किंवा लाकडी बांबुने मारुन मला दुखापत पोहचविली म्हणुन माझी सदर तिघा अनोळखी इसमांविरुद्ध तक्रार आहे. तरी मी सदर अनोळखी इसमांना पुन्हा पाहिल्यास ओळखेल.

माझा जबाब मराठीत लॅपटॉपवर टंकलिखित केला असून तो मला मराठीत वाचून हिंदीतून समजावून सांगितला तो माझे सांगण्याप्रमाणे व घडलेल्या घटनेप्रमाणे बरोबर व खरा आहे.

**13. Action taken: Since the above information reveals commission of offence(s) u/s as mentioned at Item No. 2. (केलेली कारवाई: बाब क्र.२ मध्ये नमूद केलेल्या कलमान्वये वरील अहवालावरून अपराध घडल्याचे.)**

**(1) Registered the case and took up the investigation:**  
(प्रकरण नोंदविले आणि तपासाचे काम हाती घेतले):

**or (किंवा)**

**(2) Directed (Name of I.O.) (तपास अधिका-याचे नाव):**

NEETA AMBADAS KALE

**Rank (पद):** I (Inspector)

**No.(क्र.):**

**to take up the investigation (ला तपास करण्याचे अधिकार दिले) or (किंवा)**

**(3) Refused investigation due to (ज्या कारणामुळे तपास करण्यास नकार दिला):**

**or (ज्या कारणामुळे तपास करण्यास नकार दिला)**

**(4) Transferred to P.S.**

(गुन्हा दुसरीकडे पाठविला असल्यास त्या पोलीस ठाण्याचे नाव):

**District (जिल्हा):**

**on point of jurisdiction (को क्षेत्राधिकार के कारण हस्तांतरित) .**

**F.I.R. read over to the complainant / informant, admitted to be correctly recorded and a copy given to the complainant / informant free of cost. (प्रथम खबर तक्रारदाराला/खबरीला वाचून दाखविली, बरोबर नोंदविली असल्याचे त्याने मान्य केले आणि तक्रारदाराला/खबरीला खबरीची प्रत मोफत दिली.)**

**R.O.A.C.(आर. ओ .ए .सी.)**

**14 Signature/Thumb impression of the complainant / informant.**

(तक्रारदाराची/खबर देणा-याची सही/अंगठा):

**15. Date and time of dispatch to the court**  
(न्यायालयात पाठवल्याची तारीख व वेळ):

**Signature of Officer in charge, Police Station**

(ठाणे प्रभारी अधिका-याची स्वाक्षरी)

**Name (नाव):** SANDIPAN NILKANTH

**Rank(पद):** I (Inspector)

**No.(सं.):** CBMH75614

**Attachment to item 7 of First Information Report (प्रथम खबरीतील मुद्दा क्र. ७ ला**

**जोडपत्र): Physical features, deformities and other details of the**

**( If known / seen ) (संशयित/आरोपीचे (माहित असलेल्या/पाहिलेल्या) शारीरिक वैशिष्ट्ये, व्यंग आणि इतर तपशील))**

S.No.(अ.क्र.)	Sex (लिंग)	Date/Year of Birth (जन्म तारीक/वर्ष)	Build (बांधा)	Height (cms.) (उंची(से.मी.))	Complexion (रंग)	Identification Mark (s) (ओळखीच्या खुणा)
1	2	3	4	5	6	7
1	पुरुष					चेचक के दाग: NO
2	पुरुष					चेचक के दाग: NO
3	पुरुष					चेचक के दाग: NO
Deformities/ Peculiarities	Teeth (दात)	Hair (केस)	Eyes (डोळे)	Habit(s) (सवयी)	Dress Habit(s) (पोषाखाच्या सवयी)	
8	9	10	11	12	13	
Language /Dialect (भाषा / बोलीभाषा)	Place Of (का स्थान)					Others (इतर)
	Burn Mark (भाजल्याच्या खुणा)	Leucoderma (कोड)	Mole (तिळ)	Scar (व्रण)	Tattoo (गोदण)	
14	15	16	17	18	19	20

**These fields will be entered only if complainant/informant gives any one or more particulars about the suspect/accused.**

(जर तक्रारदार/माहिती देणा-याने संशयित/आरोपीविषयी एक किंवा त्यापेक्षा अधिक तपशील दिल्यास फक्त यातील रकान्यांची नोंद घेतली जाईल.)